

राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या जवाहर / धडक सिंचन विहीर कार्यक्रमातील अपूर्ण विहीरी पूर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत.

**महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग**

**शासन निर्णय क्रमांक: योजना-२०१५/प्र.क्र.२८(३)/रोहयो-५**

१६ वा मजला, नविन प्रशासकीय भवन, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
तारीख: २५ ऑक्टोबर, २०१६.

**वाचा -**

- १) शासन निर्णय क्रमांक: योजना -२०१३/प्र.क्र.१२३/रोहयो-५, दिनांक २३ जानेवारी, २०१४.
- २) शासन निर्णय क्रमांक: योजना -२०१३/प्र.क्र.१२३/रोहयो-५, दिनांक ०२ जुलै, २०१४.
- ३) शासन निर्णय क्रमांक: योजना -२०१३/प्र.क्र.१२३/रोहयो-५, दिनांक २३ जानेवारी, २०१४.
- ४) शासन निर्णय क्रमांक: योजना -२०१३/प्र.क्र.१२३/रोहयो-५, दिनांक २२ डिसेंबर, २०१४.
- ५) शासन निर्णय क्रमांक: योजना -२०१३/प्र.क्र.१२३/रोहयो-५, दिनांक २९ जुलै, २०१५.
- ६) शासन निर्णय क्रमांक: योजना -२०१५/प्र.क्र.२८(३)/रोहयो-५, दिनांक २७ नोव्हेंबर, २०१५.

**प्रस्तावना -**

राज्य रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये जवाहर सिंचन विहीर कार्यक्रम व विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये धडक सिंचन विहीर कार्यक्रम घेण्यात येत आहे. या अंतर्गत सन २००६-०७ ते २००८-०९ या कालावधीत जवाहर सिंचन विहीर योजनेसाठी व धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत विहीरींचा लक्षांक देण्यात आला होता. धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत धडक सिंचन विहीरी व धडक सिंचन मधून नरेगात वर्ग केलेल्या विहीरींचा समावेश आहे. धडक सिंचन विहीर योजनेतील रद्द केलेल्या विहीरी पैकी ज्या विहीरी परत सुरू करता येणे शक्य आहे अशा विहीरी पुन्हा धडक सिंचन योजनेत सुरू करून पूर्ण करण्याचा निर्णय वाचा येथे नमूद अ.क्र. ६ मध्ये नमूद शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्याचप्रमाणे धडक सिंचन विहीर योजनेतून नरेगामध्ये वर्ग केलेल्या विहीरी पैकी अपूर्ण असलेल्या विहीरी दिनांक ३०.०४.२०१६ पर्यंत नरेगा अंतर्गत विशेष मोहिम स्वरूपात पूर्ण करावयाच्या होत्या व त्यानंतर ज्या विहीरी नरेगा अंतर्गत पूर्ण होऊ शकणार नाहीत अशा विहीरी दिनांक ३०.०४.२०१६ नंतर परत धडक सिंचन विहीर योजनेत घेऊन पूर्ण करण्याच्या निर्णय घेण्यात आला.

सद्यःस्थितीत जवाहर/धडक सिंचन विहीर कार्यक्रमा अंतर्गत ज्या विहीरी अपूर्ण स्वरूपात आहेत अशा जवाहर विहीरी, धडक सिंचन विहीरी, नरेगातून धडक सिंचन योजनेत परत घेण्यात आलेल्या विहीरी व रद्द केलेल्या पैकी पुन्हा सुरू करावयाच्या विहीरी यांचा समावेश आहे. वाचा येथे अ.क्र. ६ येथे नमूद दिनांक २७.११.२०१५ च्या शासन निर्णयान्वये या सर्व विहीरी पूर्ण करण्यास दिनांक ३०.६.२०१६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. सदर मुदत वाढविण्याची विनंती शासनास प्राप्त झाल्याने, सदर बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

## शासन निर्णय -

राज्य रोजगार हमी योजने अंतर्गत जवाहर/धडक सिंचन विहीर कार्यक्रमा अंतर्गत अपूर्ण स्वरूपात असलेल्या जवाहर विहीरी, धडक सिंचन विहीरी, नरेगातून धडक सिंचन योजनेत परत घेण्यात आलेल्या विहीरी व रद्द केलेल्या पैकी पुन्हा सुरु करावयाच्या धडक सिंचन विहीरी दिनांक ३० जून, २०१७ पर्यंत पूर्ण करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. या विहीरी कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३० जून, २०१७ पर्यंत पूर्ण होणे बंधनकारक राहिल.

२. जवाहर/धडक सिंचन विहीर योजनेतील उपरोक्त विहीरी पूर्ण करण्या संदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यामधील अटीशर्ती लागू राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०२५१७२६२७३८१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( डॉ. प्रमोद शिंदे )  
उप सचिव (रोहयो)

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव.
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मंबई - ३२.
३. सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव.
४. सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
५. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य.
६. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव.
७. विभागीय आयुक्त, अमरावती/नागपूर.
८. जिल्हाधिकारी अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा.

९. उपजिल्हाधिकारी (रोहयो) अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा.
१०. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा.
११. कार्यकारी अभियंता, लघु सिंचन विभाग, जिल्हा परीषद, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा.
१२. मा. सचिव (रोहयो) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
१३. उप सचिव (रोहयो), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. सहाय्यक संचालक (लेखा), रोहयो-७, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. सर्व अवर सचिव / कक्ष अधिकारी (रोहयो प्रभाग)/ निवड नस्ती रोहयो-५